

2, 238. MED. dh. 3. प्रेमन्धः व्यतिः श्रोणो भूत् RV. 8, 68, 2. 1, 112, 8. 4, 4, 13. 10, 23, 11. u. s. w. ÇAT. BR. 1, 4, 2, 17. 19, 9, 2, 9. (= BṚH. ĀR. UP. 6, 1, 9.) M. 3, 141. 161. 177. 7, 149. 8, 93. 95. 394. 9, 201. 11, 52. DAÇ. 1, 37. 2, 34. ÇĀK. 183. क्रोधान्धलोचन VER. 18, 18. Uebertr.: अज्ञानान्धस्य लोकास्य ÇIKSHĀ (vgl. P. II, S. 3.). मदान्ध R. 5, 61, 15. PAÑKĀT. I, 244. MAHĀV. 76, 1. अतिलोभान्ध PAÑKĀT. 239, 9. धनलोभान्ध VID. 240. अचिक्वान्धबुद्धि KATHĀS. 3, 37. — b) blind machend, wobei das Auge nichts sieht, von einer dichten Finsterniss RV. 1, 100, 8. 4, 16, 4. AV. 9, 2, 10. NIR. 5, 1. ÇAT. BR. 1, 2, 4, 16. 9, 2, 35. 14, 7, 2, 13. 14. (= BṚH. ĀR. UP. 4, 4, 10, 11.) ĪÇOP. 3, 9, 12. M. 8, 94. R. 2, 67, 31. 3, 38, 16. Vgl. अन्धकूप, अन्धकार, अन्धतमस, अन्धतामस, अन्धतामिस्र, अन्धरात्री, 1. अन्धस् — 2) Finsterniss n. AK. 3, 4, 105. MRD. dh. 3. m. H. an. 2, 238. — 3) n. trübes Wasser H. Ç. 163. — 4) n. Wasser AK. 1, 2, 2, 4, Sch. (durch künstliche Trennung des Textes). — 5) m. N. pr. eines Volkes VP. 190; vgl. अन्ध.

अन्धक (von अन्ध) 1) adj. blind PAÑKĀT. V, 77. VER. 32, 13. — 2) N. pr. a) eines Āsura, eines Sohnes des Kaçjapa von der Diti: स व्रतत्यन्धवग्मसादनन्धो ऽपि हि भारत । तमन्धको ऽयं नामेति प्रेषुस्तत्रनिवासिनः ॥ HARIV. 8209. wird von Çiva erschlagen 8199 — 8300. R. 3, 35, 93. KATHĀS. 1, 19. अन्धकनिर्बर्हण heisst der 16te Adhjája im KŪRMA-P. Verz. d. B. H. 128. Vgl. अन्धकघातिन्, अन्धकारिपु, अन्धकामुहृद्. — b) eines Fürsten und eines von diesem abgeleiteten Geschlechts. In Verbindung mit वृक्षि P. 4, 1, 114. 6, 2, 34. DRAUP. 5, 16. MBh. 16, 140. Beide sind Söhne Kroshū's von der Mādri HARIV. 1908. Satvant's von der Kauçaljā 2000. Satvata's VP. 424. Ind. St. I, 212. Andhaka ein Sohn Bhtma's und Vater Revata's HARIV. 5248. मुदंष्ट्रं च सचाहं (LANGLOIS: सुचारु) च कृत्स्नमित्यन्धकास्त्रयः 2039. LIA. I, 697, N. 2. Anh. XXVII, N. 1. XXVIII. WEBER, Lit. 176.

अन्धकघातिन् (अन्धक 2, a. + घातिन्) m. ein Bein. Çiva's MBh. 12, 10356.

अन्धकारिपु (अन्धक + रिपु) m. ein Bein. Çiva's AK. 1, 1, 29. श्लेषकाव्यौदो अन्धकारनाशवात्सूर्पाग्निचन्द्रेयु च वर्तते ÇKDR.

अन्धकवर्त (अन्धक + वर्त) m. N. pr. eines Berges P. 4, 3, 91, Sch.

अन्धकवर्तये (von अन्धकवर्त) m. pl. N. pr. eines Kriegerstammes P. 4, 3, 91, Sch.

अन्धकार (अन्ध + कार) m. n. gaṇa अर्धर्चादि; SIDDH. K. 249, b, 4. Dunkelheit, Finsterniss AK. 1, 2, 4, 3. H. 146. M. 4, 51. DAÇ. 1, 21. RAGH. 2, 46. m. R. 6, 19, 27. VIR. 65, 19. बलवान्धकारः MRĀKĪ. 14, 12. n. pl. R. 6, 19, 58. घनान्धकारेषु MRĀKĪ. 7, 11. मानान्धकार AMAR. 49. Am Ende eines adj. comp. f. आ ÇĀṆGĀRĀT. 12.

अन्धकारमय (von अन्धकार) adj. dunkel: अन्धतरगृह्णु KATHĀS. 4, 51.

अन्धकारि (अन्धक 2, a. + अरि) m. ein Bein. Çiva's H. 200, Sch. ÇIV.

अन्धकारिते (von अन्धकार) adj. dunkel, finster gaṇa तारकादि.

अन्धकामुहृद् (अन्धक 2, a. + अमुहृद्) m. ein Bein. Çiva's H. 200.

अन्धकूप (अन्ध 1, b. + कूप) m. ein überwachsener Brunnen, dessen Oeffnung versteckt ist, TRĪK. 1, 2, 27. KATHĀS. 4, 120. VER. 22, 5.

अन्धकराणा (अन्धम्, acc. von अन्ध, + कारणा) adj. f. ई blind machend P. 3, 2, 56. VOP. 26, 62.

अन्धतमस (अन्ध 1, b. + तमस = तमस्) n. P. 5, 4, 79. VOP. 6, 79. dichte Finsterniss AK. 1, 2, 4, 3. 3, 4, 25, 190. H. 146.

अन्धता (von अन्ध) f. Blindheit PAÑKĀT. 171, 14. 194, 17.

अन्धतामस (अन्ध 1, b. + तामस) n. dichte Finsterniss SVĀMIN zu AK. im ÇKDR. — Vgl. अन्धातमस.

अन्धतामिस्र (अन्ध 1, b. + तामिस्र) 1) m. dichte Finsterniss (des Geistes): तामिस्रो ऽष्टशथा तथा भवत्यन्धतामिस्रः SĪMĀKĪ. 48. VP. 34 (°तामिस्र). — 2) n. Name einer Hölle M. 4, 88. 197. JĀGĪ. 3, 224. KATHĀS. 4, 63 (°तामिस्र).

अन्धत्व (von अन्ध) n. Blindheit JĀGĪNĀD. (LOIS.) 1, 36. SUÇR. 2, 267, 13.

अन्धपूतना (अन्ध + पूतना) f. ein dämonisches Wesen, das den Kindern Krankheiten verursacht, SUÇR. 2, 384, 2.

अन्धमूषिका (अन्ध + मूषिका) f. N. eines Grasses, Lepeocercis serrata Trin., ÇABDĀK. im ÇKDR. — S. देवताऽ.

अन्धभविष्णु (अन्धम्, adv. von अन्ध, + भविष्णु) adj. blind werdend P. 3, 2, 57. VOP. 26, 63.

अन्धभावुक (अन्धम् + भावुक) adj. dass. ibid. KAUC. 4.

अन्धय् (von अन्ध), अन्धयति blind werden DHĀTUP. 35, 72.

अन्धरात्री (अन्ध 1, b. + रात्री) f. finstere Nacht AV. 19, 49, 8, 50, 1.

1. अन्धस् n. Dunkel, Finsterniss: रात्र्याश्चिदन्धो अति देव पश्यसि RV. 1, 94, 7. 62, 5. 7, 88, 2. — Vgl. अन्ध 1, b.

2. अन्धस् n. ἄνθος. 1) Kraut, Grün, besonders das Kraut der Somapflanze: कुरी इवान्धांसि बप्सता RV. 1, 28, 7. आ ये विशन्तीन्देवो वयो न वृत्तमन्धसः AV. 6, 2, 2. प्रान्धांसीव यश्वे भरधम् RV. 5, 41, 3. 54, 8. अन्धसो ऽर्धयो प्र भरा सुतम् 6, 42, 4. VS. 3, 20. — 2) Rasen (am Flussufer): उभे पते (Sarasvatī) मन्दिना मुधे अन्धसि अधिनिपत्ति पूर्वः RV. 7, 96, 2. — 3) der Somatrank selbst: मन्दान इन्द्रो अन्धसः RV. 1, 80, 6. इदं वामन्धः परिषितम् 6, 68, 11. मधो अन्धसः 1, 85, 6. 52, 2, 5. 82, 5. 122, 1. u. s. w. VS. 8, 54. द्रापे अन्धसस्पते 16, 47. 19, 72—79. ÇAT. BR. 9, 1, 4, 24. — 4) Saft, Flüssigkeit ÇAT. BR. 5, 1, 2, 10. — Die Commentatoren übersetzen regelmässig Speise (vgl. NAIGH. 2, 7. NIR. 5, 1. UR. 4, 207. AK. 2, 9, 48. TRĪK. 3, 2, 4. H. 7. 89. 393.). Die VS. PRĀT. 2, 33. angenommene Bedeutung वीर्य geht auf VS. 3, 20. zurück.

अन्धातमस (अन्ध 1, b. + तमस mit Dehnung des Auslauts) n. dichte Finsterniss H. 146, Sch. — Vgl. अन्धातमस.

अन्धातली (अन्ध + अतली) f. ein blinder (sich nicht öffnender) Access im Auge SUÇR. 4, 272, 19.

अन्धाकि und अन्धाकि (अन्ध + अकि und अकि) 1) m. blinde Schlange (vgl. Blindschleiche), eine giftlose Schlangenart, SUÇR. 2, 263, 20. (267, 13: अन्धाकिनान्धत्वमित्येके ist interpolirt). Dazu stimmt, dass AR. BR. 3, 26. der Schaft eines Pfeils zum अन्धाकि wird. VS. 23, 7. — 2) m. f. N. eines Fisches, = कुचिका, TRĪK. 1, 2, 20.

अन्धिका (von अन्ध) f. 1) Nacht MED. k. 45. — 2) ein besonderes Spiel (vgl. Blindenkuh) H. an. 3, 6 (कैतवे). MED. (यूतभेदे). — 3) eine besondere Art Frauenzimmer (स्त्रीविशेष) ÇABDĀR. im ÇKDR. — 4) eine besondere Augenkrankheit ibid. — 5) = सर्पपी H. an. 3, 6. — 6) = सिद्धा ibid.

अन्धीभू (von अन्ध + भू) blind werden: अन्धीभूत PAÑKĀT. 81, 22. 200, 1. अन्धु m. Brunnen UR. 1, 27. AK. 1, 2, 2, 26. TRĪK. 1, 2, 27. H. 1091. आपोतो ऽन्धुः P. 6, 1, 28, Sch.